

REG OFF: 701, Shivai Plaza Premises Chs Ltd, Plot No. 79, Marol Industrial Estate, Nr. Mahalaxmi Hotel, Andheri East, Mumbai, Maharashtra, 400059

Corp. Off: Confidence Tower, 34A, Central Bazar Road, Ramdaspeth, Nagpur-440010 Ph. 0712-6606492

Email: cs@confidencegroup.co website: www.confidencegroup.co

CIN: L40200MH1994PLC079766

Date: 23/12/2023

To, **BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001

Security Code: 526829

To,

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, C-1, Block G, Bandra - Kurla Complex,

Bandra (E), Mumbai - 400 051 **Trading Symbol: CONFIPET** 

Ref: Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015.

#### Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith, copies of Newspaper advertisements published in Financial Express (English), and Mumbai edition of Loksatta (Marathi) on Saturday, December 23, 2023, publishing the Corrigendum to the Notice of the Extra-Ordinary General Meeting scheduled to be held on Tuesday, 26th December, 2023.

We request you to kindly take the same on records.

**Sub:** Submission of Newspaper Publication(s).

Thanking you, Yours faithfully,

FOR CONFIDENCE PETROLEUM INDIA LIMITED

Prity Bhabhra **Company Secretary** 

#### FINANCIAL EXPRESS



#### CONFIDENCE PETROLEUM INDIA LIMITED CIN: L40200MH1994PLC079766

Reg. Off: 701, Shivai Plaza Premises Chs Ltd, Plot No. 79, Marol Industrial Estate, Nr. Mahalaxmi Hotel, Anchen East, Mumbai, Maharashtra, 400059

Corp. Off: 34A, Confidence Tower, Central Bazar Road Ramdaspeth Nagpur. 440010, Tel. No.: 98562 76739

Email: cs@confidencegroup.co + Website: www.confidencegroup.co

#### NOTICE

# CORRIGENDUM TO THE NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING OF CONFIDENCE PETROLEUM INDIA LIMITED TO BE HELD ON 26™ DECEMBER, 2023 FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY.

The Shareholder of Confidence Petroleum India Limited are requested to take note of corrections as appearing hereunder with respect to and in connection to Notice of Extra Ordinary General Meeting of the Confidence Petroleum India to be held on Tuesday, December 26, 2023, which was emailed to shareholders on December 01, 2023 & Corrigandum to notice issued on December 15, 2023

- 1. In ITEM NO. 1, Point No.a) of the Explanatory Statement of Notice of EGM Le. Object(s) of the issue through preferential issue: To augment the long-term funding needs of the Company viz. to meet the working capital requirement, support the expansion of the business including Capex requirement of LPG bulk marketing, Auto LPG marketing, packed cylinder segment, CNG segment, bottling segment and for general corporate purposes should be read as:
- a) Object(s) of the issue through preferential issue: The object of the proposed preferential issue is to utilize fund to meet the long-term funding needs of the Company viz. support the expansion of the business including Capex of Auto LPG Segment, Pack LPG Cylinder Segment, CNG segment and for general corporate purposes. The details of utilisation of fund is as below:-

Sr. No	Particulars	TOTAL Amount INR in Crore	Time Limit for Utilisation of fund
01	In Auto LPG Segment	75.00	With in 1 Year
02	In CNG Segment	75.00	With in 1 Year
03	In Pack LPG Cylinder Segment	75.00	With in 1 Year
04	General Corporate Purpose	25.11	With in 1 Year
	TOTAL	250.11	

- 2. In ITEM NO. 1, In Point No. i) Para 3 of the Explanatory Statement of Notice of EGM i.e in terms of the applicable provisions of the SEBI ICDR Regulations, the minimum price at which the Equity Shares may be issued computes to INR 88.60 (Eighty Eight Rupees and Sixty Paise) per Equity Share, being higher of following should be read as in terms of the applicable provisions of the SEBI ICDR Regulations, the minimum price at which the Equity Shares may be issued computes to INR 88.54 (Eighty Eight Rupees and Fifty Four Paise) per Equity Share, being higher of the following.
- 3. In ITEM NO. 1, In Point No. i) a) of the Explanatory Statement of Notice of EGM i.e. a) the 90 trading days' volume weighted average price of the related equity shares quoted on the recognized stock exchange preceding the Relevant Date, i.e., INR 88.54 per Equity Share should be read as the 90 trading days' volume weighted average price of the related equity shares quoted on the recognized stock exchange preceding the Relevant Date, i.e., INR 86.80 per Equity Share.
- 4. In ITEM NO. 1, In Point No. i) b] of the Explanatory Statement of Notice of EGM i.e.b) the 10 trading days' volume weighted average prices of the related equity shares quoted on a recognized stock exchange preceding the Relevant Date i.e., INR 86.80 per Equity Share should be read as the 10 trading days' volume weighted average prices of the related equity shares quoted on a recognized stock exchange preceding the Relevant Date i.e., INR 88.54 per Equity Share.

This corrigendum dated 22" December, 2023 will prevail over the corrigendum issued on 15" December, 2023.

Thanking You, Yours truly,

Place: Mumbai Date: 22.12.2023 For Confidence Petroleum India Limited PRITY PRAMOD BHABHRA Company Secretary



#### कॉन्फिडन्स पेटोलियम इंडिया लिमिटेड

कारिकार प्रदेश पर्वास्थित इंडिया स्थिति । स्रोजव्यः : एक्ट २००एक्ययः १९४४ विद्याली००१०६६ सेवर्गाकृत कार्यात्वः १००१, शिक्ष (यद्या प्रीयक्षेत्र कोरात्वे हि. एवंट नं. ७९

क्षीत्र हेन्द्रीय क्षात्र क्ष

#### सूचना

कंपनीच्या भागावाकांचे वाव्य वेधान्यासाठी १९ डिसेंबर २०२३ रोजी प्रेणवात रोणाऱ्या कार्तिकदस पेट्रोलिक्य इंडिया क्रिपेटेडच्या विशेष सर्वासाधारण समेच्या सुन्येन्त्रे शुद्धिरः. सर्वोत्तरुध मेट्रोलक्य इंडिया क्रिपेट संस्था सम्बाद्धांच्या कंपनी स्थान क्रिपेट स्थान रहे । इंडिया २०१३ रोजे रोजार पेचना चै सर्वोत्तरन मेट्रीलेक्य इंडिया क्रिपेट स्थानिय स्थानाव सर्वेष्य सूर्वेश्वारीय राजावात्र और १९ इंडिया स्थानी रेपाल आंत्राच्या स्थानीय स्थान स्थानी स्थानीय स्थानिय स्थानाव स्थानाव इंडिया स्थानाव होता क्षेत्री स्थानी

१. क्या क. १ मार्च टेवीएकता मुक्तिका स्वादीकाराव्यक निकारण प्रमुख्य (१) क्यानिय प्रेवर्णवास्त्र प्रस्तुवा । प्रस्तृत्व त्येताः फंपरीयक दर्वपृत्ती अर्थनुत्वाद्याच्या पत्र व व्यक्ति नात्र प्रेत्राच्या वेत्रायाच्या अध्ययकार्ये पृत्तां व्यक्ति, इत्यक्ति वार्वाच्या विक्रितः, वर्षाच्या व्यक्ति प्रतिकृति वार्वाच्या व्यक्ति । वर्षाच्या वर्षाच्या अपन्ताः व्यवस्थायवा विकारणात्र पृत्ती अर्थाय सर्वस्थायात्र वर्षेत्रीट प्रदेशकार्यविक्रा स्वातीसहस्यामें व्यवस्थात्र वर्षाः

कारणबात साथै : ए) नेकार्वेपण्या इस्तुमा इस्तुमा इस्ता उदेश : प्राताचित केकार्वेपणत इस्तुमा प्रेटा आहे केकारणा वीर्तपुरती अर्वसाराम्याच्या गराव पर्यावण्यास्त्री निर्वाचा उपयोग करते उसे विषया ते आठी एलचेती सेकारेन, पेय एलचेती सिर्वेडर सेकारेन, सीर्वाची संभेच- संबद्धा व्यवसार विस्तावता पुरी देवे आणि सर्वसाम्याच वर्षसिंड प्रगतिस्त्रती, निर्वेच्या वासाची साधीत

ज्यानिक एकुमा सुक्र भागीय प्रश्निक मध्ये विशेष्य धामानार्थि ।

स्त्र अर्थ प्रश्निक प्रश्निक स्वर्थिक प्रश्निक ।

स्त्र अर्थ प्रश्निक संभित्यको प्रश्निक । एवर्षा ।

स्त्र अर्थ प्रश्निक प्रश्निक प्रश्निक ।

स्त्र प्रश्निक प्रश्निक ।

स्त्र प्रश्निक प्रश्निक प्रश्निक प्रश्निक ।

स्त्र प्रश्निक प्रम्मिक प्रश्निक प्रश्निक प्रश्निक ।

स्त्र प्रश्निक प्रश्निक प्रश्निक प्रश्निक प्रश्निक प्रश्निक ।

स्त्र प्रश्निक प्रश्निक प्रश्निक प्रश्निक प्रश्निक प्रश्निक प्रश्निक प्रश्निक प्रश्निक ।

स्त्र प्रश्निक प्रम्म ।

स्तिक प्रश्निक प्रस्मिक प्रस्तिक प्रस्मिक प्रस्तिक प्रस्मिक प्रस्तिक प्रस्मिक प्रस्तिक प्रस्मिक प्रस्मिक प्रस्तिक प्रस्तिक प्रस्मिक प्रस्मिक प्रस्तिक प्रस्मिक प्रस्तिक प्रस्मिक प्रस्तिक प्रस्मिक प्रस्तिक प्रस्मिक प्रस्तिक प्रस्मिक प्रस्मिक प्रस्मिक प्रस्मिक प्रस्तिक प्रस्तिक प्रस्तिक प्रस्तिक प्रस्मिक प्रस्मिक प्र

अपनेतीं होता रेन्द्री स्थानिक वह निर्माण के प्रति होता है जिए होता है जिस कर हा है की पढ़ा हा हा हा हो हो है ज स्थित हो क्षान्य कर कि उद्देश देश होता है जिस हो जिस हो है जिस हो है जिस हो जिस है जिस हो जिस है जिस हो जिए है जिस हो जिस है जिस हो जिस है जिस हो जिस है जिस हो जिस हो जिस हो जिस हो जिस हो जिस हो जिस है जिस हो जिस हो जिस हो जिस है जिस हो जिस हो जिस है जिए जिस है जिस है

अमेरपण सार्याण करनावार करेत पूर्णने काले रहुए केशोल केशिया करेता करेता है । हिंदी रिकारंग प्रकार में मंत्रीची सात्री विकार प्रमोण की राज्य कालिय की दर्दा के कि बात की है । हिंदी प्रकार की स्थापक की X. बात क. १ को देविक्श प्रकार पूर्णने कालीकरणक विकार प्रमु है । हिंदी प्रकार काली है । है में प्रयोध्या मांगाल में देविक्श प्रकार केशोल मांगाल करेंद्र पर में किया ने रहुए केशोल मांगील स्थापनी है । है है रिकारंग प्रकार में में में मांगाल किया करते हैं । स्थापने मांगाल केशोल करते हैं (दर्दा के "में में में में में रिकारंग प्रकार मांगाल मांगाल मांगाल करते प्रकार की स्थापने मांगाल प्रकार की है ।

भोजकेशी सामारी विभाग भागनेय और सम्बन्ध भागीय रुपी ८८,५४" असे **वायण्यात वार्य.** १५ विशेषा २०२२ रोजी जारी केरीचला महिल्याचा २२ विशेषा २०२२ विशेषा ने महिल्या पाल रोडीव

धन्यकर, तुमच विश्वम्,

कॉन्फिडना चेट्रोलिका इंडिया लिथिटेडकॉला पीति प्रमोद भाषा

कंपनी मचिव

म्बद्ध : मंबर्ष

स्वळ : मुंबई दिनोळ : २२,१२,२०२३

## **FINANCIAL EXPRESS**

#### ASHIANA HOUSING LTD. CIN: L70109WB1986PLC040864

Regd. Off.: 5F, Everest, 46/C, Chowringhee Road, Kolkata - 700 071 Head Off.: Unit No. 4 & 5, Illrd Floor, Southern Park, Plot No. D-2 Saket District Centre, New Delhi -110 017

Website: www.ashianahousing.com Email: investorrelations@ashianahousing.com

#### **PUBLIC NOTICE**

This is to inform to all concerned that the company has received request along with necessary indemnity bond and affidavit from shareholder(s) of the company to issue duplicate share certificate in lieu of the lost share certificate, details of which is given herein below:

SI.	Name of	L.F.	Certificate	No.	of
No.	Regd. Shareholder	No.	No.		Shares
1.	Venugopal Chamarti	0014992	2873	5325251 - 5328750	3,500

Since the company is in the process of issuing duplicate share certificate, any person who has objection on such issue, may lodge his objection within 15 days from the date of appearance of this advertisement to the company. or its Registrar M/s. Beetal Financial & Computer Services Pvt. Ltd., Beetal House, 99, Madangir, Behind Local Shopping Centre, Near Dada Harsukh Dass Mandir, New Delhi-110 062.

For Ashiana Housing Ltd.

Place: New Delhi Nitin Sharma Date: 22nd December, 2023 (Company Secretary)



#### CONFIDENCE PETROLEUM INDIA LIMITED CIN: L40200MH1994PLC079766

Reg. Off: 701, Shivai Plaza Premises Chs Ltd, Plot No. 79, Marol Industrial Estate,

Nr. Mahalaxmi Hotel, Andheri East, Mumbei, Maharashtra, 400059 Corp. Off: 34A. Confidence Tower, Central Bazar Road, Ramdaspeth, Nagpur. 440010, Email: cs@confidencegroup.co + Website: www.confidencegroup.co

### NOTICE

CORRIGENDUM TO THE NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING OF CONFIDENCE PETROLEUM INDIA LIMITED TO BE HELD ON 26™ DECEMBER. 2023 FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY.

The Shareholder of Confidence Petroleum India Limited are requested to take note of corrections as appearing hereunder with respect to and in connection to Notice of Extra Ordinary General Meeting of the Confidence Petroleum India to be held on Tuesday, December 26, 2023, which was emailed to shareholders on December 2023 & Corrigendum to notice issued on December 15, 2023.

 In ITEM NO. 1, Point No a) of the Explanatory Statement of Notice of EGM i.e. Object(s) of the issue through preferential issue: To augment the long-term funding needs of the Company viz. to meet the working capital requirement, support the expansion of the business including Capex requirement of LPG bulk marketing, Auto LPG marketing, packed cylinder segment, CNG segment, bottling segment and for general corporate purposes

a) Object(s) of the issue through preferential issue: The object of the proposed preferential issue is to utilize fund to meet the long-term funding needs of the Company viz. support the expansion of the business including Capex of Auto LPG Segment, Pack LPG Cylinder Segment, CNG segment and for general corporate purposes. The details of utilisation of fund is as below:

Sr. No	Particulars	TOTAL Amount INR in Crore	Time Limit for Utilisation of fund
01	In Auto LPG Segment	75.00	With in 1 Year
02	In CNG Segment	75.00	With in 1 Year
03	In Pack LPG Cylinder Segment	75.00	With in 1 Year
04	General Corporate Purpose	25.11	With in 1 Year
	TOTAL	250.11	

2. In ITEM NO. 1, In Point No. i) Para 3 of the Explanatory Statement of Notice of EGM i.e in terms of the applicable provisions of the SEBI ICDR Regulations, the minimum price at which the Equity Shares may be issued computes to INR 88.60 (Eighty Eight Rupees and Sixty Paise) per Equity Share, being higher of the price at which the Equity Shares may be issued computes to INR 88.54 (Eighty Eight Rupees and Fifty Four

 In ITEM NO. 1, In Point No. i) a] of the Explanatory Statement of Notice of EGM i.e. a) the 90 trading days' volume weighted average price of the related equity shares quoted on the recognized stock exchange preceding the Relevant Date, i.e., INR 88.54 per Equity Share should be read as the 90 trading days' volume weighted average price of the related equity shares quoted on the recognized stock exchange preceding the

 In ITEM NO. 1. In Point No. i) b) of the Explanatory Statement of Notice of EGM i.e.b) the 10 trading days. volume weighted average prices of the related equity shares quoted on a recognized stock exchange preceding the Relevant Date i.e., INR 86.80 per Equity Share should be read as the 10 trading days' volume weighted average prices of the related equity shares quoted on a recognized stock exchange preceding the Relevant Date i.e., INR 88.54 per Equity Share.

This corrigendum dated 22" December, 2023 will prevail over the corrigendum issued on 15" December, 2023.

Thanking You,

Date: 22.12.2023

Yours truly, For Confidence Petroleum India Limited Place: Mumbai PRITY PRAMOD BHABHRA

The Jammu & Kashmir Bank Limited J&K Bank
Zonal Office (Delhi) Plot No.132-134 Sector 44, Gurgaon
(T) 0124-4715800 Email: iapmd.del@jkbmail.com

Company Secretary

Serving To Empower **EXPRESSION OF INTEREST (EOI) FOR EMPANELLMENT OF ENFORCEMENT** 

AGENCY UNDER THE PROVISIONS OF SARFAESI ACT, 2002 The Jammu and Kashmir Bank Limited invites expression of interest (EOI) from the eligible entities for the purpose of empanelment as Enforcement Agents on Bank's Panel for Delhi (NCR), Haryana, Uttar Pradesh, Bihar, Jharkhand, West Bengal, Uttarakhand & Rajasthan region under the provisions of SARFAESIAct. 2002.

Only Agencies (Partnership Firms, Companies & Corporations etc.) with sufficient means/resources/field expertise/competence to perform the task/experience shall be

considered for engagement.

The Agency must have 5 years of past experience in this activity with satisfactory business reputation and compliance.

The Agency should be engaged with other Banks/FIs (at least 03) which must at least

include two Public Sector Banks.

The Agency having PAN India presence or having multiple States/UTs presence shall be given preference;

Must have highest professional and ethical standards. The period of Contract shall be 03 years subject to annual assessment review of the

The Agency should not have any Criminal Background and blacklisted by any other

Bank/Financial Institution.

Documents required: Documentary proof in support of all above

Overall profile of the Agency. Note on the methodology adopted by the Agency for recovery.

Success story & achievements if any.

Detailed Fee structure. Other Details:

Empanelment shall be at the sole and absolute discretion of the Bank and mere application for empanelment would not confer any right for empanelment and no correspondence in writing will be entertained as to the fate of empanelment. Bank reserves the right to restrict the list of entities found eligible for empanelment. Eligibility criteria stated in the annexure are not absolute, limiting the Bank's discretion. Bank is entitled to take into consideration other qualitative and reputational factors for empanelment.

Interested parties may submit their application duly filled in giving complete details along with the supportive documents on the below mentioned address on or before 08.01.2024

Address: IAPM Department. Jammu And Kashmir bank LTD., Zonal Office (Delhi) Plot No.132-134 Sector 44, Gurgaon- 122003 (T) 0124-4715800 Email: iapmd.del@jkbmail.com

**Authorised Officer** Date: 22.12.2023 JKB/IAPMD/Del/2023-227

Registered Office: Corporate Headquarters M.A Road Srinagar-190001. J&K, India CIN: L65110JK1938SGC000048; T:+91(0)194 2481 930-35; F: +91(0)194 248 1928; E: info@ikbmail.com W: www.ikbank.com







# **AUCTION OF STATE GOVERNMENT SECURITIES**

The following State Governments have offered to sell securities by way of auction, for an aggregate amount of ₹24,849 crore (Face Value).

Sr. No.	State/UT	Amount to be raised (₹cr)	Additional borrowing (Green shoe) option (₹cr)	Tenure (in Years)	Type of auction
1	Goa	100	- 51	10	Yield based
2	Cularat	1,000	- 20	3	Yield based
2	Gujarat	1,000	500	9	Yield based
3	Haryana	1,000	55	12	Yield based
4	Jammu and Kashmir	600	- 51	20	Yield based
5	Karnataka	3,000	400	14	Yield based
6	Kerala	1,100	- 3	21	Yield based
7	Madhya Pradesh	2,000	59	16	Yield based
8	Rajasthan	549		10	Yield based
9	Tamil Nadu	3,000	20	10	Yield based
J	Tattill (Vauu	3,000	781	30	Yield based
10	Uttar Pradesh	2,000	50	10	Yield based
10	Uttai Flauesii	2,000	20	11	Yield based
11	Uttarakhand	500	20	10	Yield based
12	West Bengal	4,000	\$8	20	Yield based
	Total	24.849			

The auction will be conducted on Reserve Bank of India Core Banking Solution (E-Kuber) in multiple-price format on December 26, 2023 (Tuesday). Individual investors can also place bids as per the non-competitive scheme through the Retail Direct portal (https://rbiretaildirect.org.in). For further details please refer to RBI press release dated December 21, 2023 (Thursday) on RBI website www.rbi.org.in.

#### SHRIRAM "IMPORTANT"

acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies. associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore

recommend that readers

make necessary inquiries

before sending any monies or

entering into any agreements

with advertisers or otherwise

acting on an advertisement in

works shop PAN TPSODL

code to view the DRHP)

any manner whatsoever.

PUBLIC NOTICE This is to inform our customers and public at large that our Mango Branch located at Ward No. 10. Beside Yuvraj Enclave, Post office Mango, East Singhbhum. Jamshedpur, Jharkhand - 831012 will shift to Second Floor, Madhukuni Building, Opposite to Rajhans Hotel, Q - Road, Bistupur, East Singhbhum, Jharkhand 831001 from 29th March, 2024. The Customers are requested to

their needs. **REGIONAL BUSINESS HEAD** 

contact the new office premises for

SHRIRAM FINANCE LIMITED (Formerly known as Shriram **Transport Finance Company** Limited)

> public at large that our **Bokaro - I** Branch located at First Floor, Maa Rankini Market, Near Ashoka Petrol Pump, Post Office Jainamore, Police Station Jaridih District Bokaro, Jharkhand 829301 will shift to Plot No. KA-03 First Floor, City Centre, Sector - 4 Bokaro Steel City, Bokaro Jharkhand - 827004 from 29th March, 2024.

TP SOUTHERN ODISHA DISTRIBUTION LIMITED TPS@DL

(Procurement Department)

BPR North Star Building, 2nd Floor, Khodasingi, Berhampur, Odisha-760010

### NOTICE INVITING TENDER

Tender Fee inclusive Last date and time of **EMD Tender Description** NIT Number No. (Rs.) of GST (Rs.) Payment of Tender Fee Supply of Trailer Mounted TPSODL/OT/ 03.01.2024; 2,00,000 5,000 mobile Power Substation. 2023-24/065 18:00 Hrs. RC for Repairing 8 Reconditioning o TPSODL/OT/ 03.01.2024; 2 Distribution Transformers 2,00,000 5,000 2023-24/067 18:00 Hrs. of various ratings at BA's

For detailed tender, please visit Tender Section on TPSODL website https://www.tpsouthernodisha.com

PARSVNATH ESTATE DEVELOPERS PRIVATE LIMITED Regd. Office: Parsynath Tower, Near Shahdara Metro Station, Shahdara, Delhi - 110 032 CIN: U45400DL2007PTC166218, Tel.: 011-43050100, 43010500; Fax: 011-43050473 E-mail: secretarial@parsvnath.com

website: www.parsvnath.com/investors/iulr/subsidiary-companies/pedpl/about-us-2-2/ Extract of un-audited Financial Results for the Quarter and Half year ended September 30, 2023

				(	₹ in Lakhs)
SL.		Quarter ended 30-09-2023	Quarter ended 30-09-2022	Half Year ended 30-09-2023	
NO.	Particulars				31-03-2023
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	1,867.62	1,438.13	3,387.03	5,570.67
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,047.59)	(4,347.75)	(5,768.70)	(17,960.25)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,047.59)	(4,347.75)	(5,768.70)	(17,960.25)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(1,047.59)	(4,361.66)	(5,768.70)	(18,264.53)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,047.59)	(4,361.66)	(5,768.70)	(18,264.53)
6	Paid up Equity Share Capital	500.00	500.00	500.00	500.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	(88,595.90)	(72,956.36)	(88,595.90)	(82,827.20)
8	Net worth	(88,095.90)	(72,456.36)	(88,095.90)	(82,327.20)
9	Paid up Debt Capital / Outstanding Debt	1,53,086.49	158490.24	1,53,086.49	1,49,538.92
10	Debt Equity Ratio	(1.49)	(1.82)	(1.49)	(1.60)
11	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) -	-			
-	1. Basic:	(20.95)	(87.23)	(115.37)	(365.29)
-	2. Diluted:	(20.95)	(87.23)	(115.37)	(365.29)
12	Capital Redemption Reserve		-		
13	Debenture Redemption Reserve				
14	Debt-Service-Coverage-Ratio	0.41	0.28	0.41	0.24
15	Interest-Service-Coverage-Ratio	0.41	0.28	0.41	0.24

 The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015("Listing Regulations"). The full format of the financial results are available on the website of BSE Ltd (www.bseindia.com) and the Compnay (www.parsvnath.com/investors/iulr/subsidiarycompanies/pedpl/about-us-2-2/).The Company's debentures are listed and therefore Regulation 52 of the Listing Regulations is applicable to the Company.

 For the other line items referred in Regulation 52 (4) of the Listing Regulations, the pertinent disclosures have been made to BSE Ltd. and can be accessed on the URL www.bseindia.com.

c) The above financial results have been reviewed and approved by the Board of Directors in the meeting held on December 22, 2023. Figures for the quarter ended September 30, 2023 and June 30, 2023 have been taken as unaudited. Debenture Redemption Reserve has not been created due to net losses as at 30.09.2023

e) The Company has not received any complaint from the investor during the quarter ended 30 September, 2023 and there was no

complaint pending at the beginning of the Quarter.

f) Figures for the previous year/period have been regrouped for the purpose of comparison.

For and on behalf of the Board Surya Mani Pandey Director DIN: 08250346

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER TO ACQUIRE, PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES NOR IS IT A PROSPECTUS ANNOUNCEMENT. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION, DIRECTLY OR INDIRECTLY, OUTSIDE INDIA. INITIAL PUBLIC OFFER OF EQUITY SHARES ON THE MAIN BOARD OF THE STOCK EXCHANGES (DEFINED BELOW) IN COMPLIANCE WITH CHAPTER II OF THE SECURITIES AND EXCHANGE BOARD OF INDIA (ISSUE OF CAPITAL AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2018, AS AMENDED ("SEBI ICDR REGULATIONS")

Place : Delhi

Dated: 22nd, December, 2023

## PUBLIC ANNOUNCEMENT



# **AWFIS SPACE SOLUTIONS LIMITED**

Our Company was incorporated as 'Awfis Space Solutions Private Limited' at Delhi, as a private limited company under the Companies Act, 2013, pursuant to a certificate of incorporation dated December 17, 2014, issued by the RoC. Thereafter, our Company was converted from a private limited company to a public limited company, pursuant to a resolution passed in the extraordinary general meeting of our Shareholders held on November 24, 2023 and the name of our Company was changed to 'Awfis Space Solutions Limited' with a fresh certificate of incorporation dated December 5, 2023, issued to our Company by the RoC. For further details on the changes in the name and registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" on page 227 of the Draft Red Herring Prospectus dated December 21, 2023 ("DRHP").

Registered and Corporate Office: C-28-29, Kissan Bhawan, Qutab Institutional Area, New Delhi - 110 016, India. Contact Person: Amit Kumar, Company Secretary and Compliance Officer Telephone: +91 11 4106 1878; Email: cs.corp@awfis.com; Corporate Identity Number: U74999DL2014PLC274236; Website: www.awfis.com

#### THE PROMOTERS OF OUR COMPANY ARE AMIT RAMANI AND PEAK XV PARTNERS INVESTMENTS V (FORMERLY KNOWN AS SCI INVESTMENTS V)

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [●] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 10 EACH OF OUR COMPANY ("EQUITY SHARES") FOR CASH AT A PRICE OF ₹ [●] PER EQUITY SHARE (INCLUDING A SHARE PREMIUM OF ₹ [●] PER EQUITY SHARE) ("OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹ [●] MILLION ("OFFER"). THE OFFER COMPRISES A FRESH ISSUE OF UP TO [●] EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ 1,600.00 MILLION ("FRESH ISSUE" AND AN OFFER FOR SALE OF UP TO 10,023,172 EQUITY SHARES ("OFFERED SHARES") AGGREGATING UP TO ₹ [◆] MILLION, COMPRISING UP TO 5,011,586 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [◆] MILLION BY PEAK XV PARTNERS INVESTMENTS V (FORMERLY KNOWN AS SCI INVESTMENTS V) ("PEAK XV" OR THE "PROMOTER SELLING SHAREHOLDER"), UP TO 4,936,412 EQUITY SHARES AGGREGATING UP TO ₹ [◆] MILLION BY BISQUE LIMITED AND UP TO 75,174 EQUITY SHARES AGGREGATING UP TO 7 [ ] MILLION BY LINK INVESTMENT TRUST (COLLECTIVELY, THE "SELLING SHAREHOLDERS" AND SUCH OFFER FOR SALE OF EQUITY SHARES BY THE SELLING SHAREHOLDERS, THE "OFFER FOR SALE"). THE OFFER WILL CONSTITUTE [ • ]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

THE OFFER INCLUDES A RESERVATION OF UP TO [ • ] EQUITY SHARES, AGGREGATING UP TO ? [ • ] MILLION (CONSTITUTING UP TO [ • ]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY) FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES (THE "EMPLOYEE RESERVATION PORTION"). THE OFFER LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET OFFER". THE OFFER AND THE NET OFFER SHALL CONSTITUTE [ •] % AND [ •] %. RESPECTIVELY, OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY, OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS, MAY OFFER A DISCOUNT OF UP TO [♦]% (EQUIVALENT OF ₹ [♦] PER EQUITY SHARE) TO THE OFFER PRICE TO ELIGIBLE EMPLOYEES BIDDING UNDER THE EMPLOYEE RESERVATION PORTION ("EMPLOYEE DISCOUNT").

OUR COMPANY, IN CONSULTATION WITH THE BRLMS, MAY CONSIDER A PRE-IPO PLACEMENT OF SPECIFIED SECURITIES FOR CASH CONSIDERATION AGGREGATING UP TO ₹ 320.00 MILLION, AT ITS DISCRETION, PRIOR TO FILING OF THE RED HERRING PROSPECTUS WITH THE ROC ("PRE-IPO PLACEMENT"). IF THE PRE-IPO PLACEMENT IS COMPLETED, THE FRESH ISSUE SIZE WILL BE REDUCED TO THE EXTENT OF SUCH PRE-IPO PLACEMENT, SUBJECT TO THE OFFER COMPLYING WITH RULE 19(2)(B) OF THE SECURITIES CONTRACTS (REGULATION) RULES, 1957, AS AMENDED ("SCRR").

THE FACE VALUE OF THE EQUITY SHARE IS ₹ 10 EACH. THE OFFER PRICE IS [ • ] TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. THE PRICE BAND AND THE MINIMUM BID LOT WILL BE DECIDED BY OUR COMPANY, IN

CONSULTATION WITH THE BOOK RUNNING LEAD MANAGERS AND WILL BE ADVERTISED IN [.] EDITIONS OF [.] (A WIDELY CIRCULATED ENGLISH NATIONAL DAILY NEWSPAPER) AND [.] EDITIONS OF [.] (A WIDELY CIRCULATED HINDI NATIONAL DAILY NEWSPAPER, HINDI ALSO BEING THE REGIONAL LANGUAGE OF NEW DELHI, WHERE THE REGISTERED OFFICE OF OUR COMPANY IS LOCATED), AT LEAST TWO WORKING DAYS PRIOR TO THE BID / OFFER OPENING DATE AND SHALL BE MADE AVAILABLE TO BSE LIMITED AND NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED FOR UPLOADING ON THEIR RESPECTIVE WEBSITES IN ACCORDANCE WITH THE SEBI ICDR REGULATIONS. In case of any revision in the Price Band, the Bid / Offer Period will be extended by at least three additional Working Days after such revision in the Price Band, subject to the Bid / Offer Period not exceeding 10 Working Days. In cases of force

majeure, banking strike or similar circumstances, our Company and the Selling Shareholders may, in consultation with the BRLMs, for reasons to be recorded in writing, extend the Bid / Offer Period for a minimum of three Working Days, subject to the Bid / Offer Period not exceeding 10 Working Days. Any revision in the Price Band and the revised Bid / Offer Period, if applicable, shall be widely disseminated by notification to the Stock Exchanges, by issuing a public notice and also by indicating the change on the website of the BRLMs and at the terminals of the Syndicate Members and by intimation to Designated Intermediaries and the Sponsor Bank(s), as applicable. This Offer is being made through the Book Building Process, in terms of Rule 19(2)(b) of the SCRR read with Regulations and in compliance with Regulation 6(2) of the SEBI ICDR Regulations wherein not less

than 75% of the Net Offer shall be available for allocation on a proportionate basis to Qualified Institutional Buyers ("QIBs" and such portion, the "QIB Portion"), provided that our Company, in consultation with the BRLMs, may allocate up to 60% of the QIB Portion to Anchor Investors on a discretionary basis in accordance with the SEBI ICDR Regulations ("Anchor Investor Portion"). One-third of the Anchor Investor Portion shall be reserved for the domestic Mutual Funds, subject to valid Bids being received from the domestic Mutual Funds at or above the price at which allocation is made to Anchor Investors ("Anchor Investor Allocation Price") in accordance with the SEBI ICDR Regulations. In the event of undersubscription or non-allocation in the Anchor Investor Portion, the balance Equity Shares shall be added to the QIB Portion (other than the Anchor Investor Portion) (the "Net QIB Portion"). Further, 5% of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to Mutual Funds only and the remainder of the Net QIB Portion shall be available for allocation on a proportionate basis to all QIB Bidders, including Mutual Funds, subject to valid Bids being received at or above the Offer Price. Further, not more than 15% of the Net Offer shall be available for allocation to Non-Institutional Bidders (out of which one-third of the portion available to Non-Institutional Bidders shall be reserved for Bidders with an application size of more than ₹ 200,000 and up to ₹ 1,000,000, and two-third shall be reserved for Bidders with application size of more than ₹ 1,000,000, provided that the unsubscribed portion in either of the aforementioned sub-categories may be allocated to Bidders in the other sub-category) and not more than 10% of the Net Offer shall be available for allocation to Retail Individual Bidders in accordance with the SEBI ICDR Regulations, subject to valid Bids being received from them at or above the Offer Price. Further, Equity Shares will be allocated on a proportionate basis to Eligible Employees applying under the Employee Reservation Portion, subject to valid Bids received from them at or above the Offer Price. All Bidders, other than Anchor Investors, are required to participate in the Offer by mandatorily utilising the Application Supported by Blocked Amount ("ASBA") process by providing details of their respective ASBA Account (as defined hereinafter) and UPIID in case of UPI Bidders (as defined hereinafter), as applicable, pursuant to which their corresponding Bid Amounts will be blocked by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs") or by the Sponsor Bank(s) under the UPI Mechanism, as the case may be, to the extent of respective Bid Amounts. Anchor Investors are not permitted to participate in the Offer through the ASBA process. For further details, see "Offer Procedure" on page 414 of the DRHP.

This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 26(2) of the SEBI ICDR Regulations to inform the public that our Company is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares pursuant to the Offer and has filed the DRHP with the SEBI on December 22, 2023. Pursuant to Regulation 26(1) of the SEBI ICDR Regulations, the DRHP filed with SEBI shall be made public for comments, if any, for a period of at least 21 days from the date of such filing by hosting it on the website of SEBI at www.sebi.gov.in, websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at, www.bseindia.com, www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.awfis.com and on the websites of the BRLMs, i.e. ICICI Securities Limited. Axis Capital Limited, IIFL Securities Limited and Emkay Global Financial Services Limited at www.icicisecurities.com, www.axiscapital.co.in, www.iffcap.com and www.emkayglobal.com, respectively. Our Company invites the public to give their comments on the DRHP filed with SEBI, with respect to disclosures made in the DRHP. The members of the public are requested to send a copy of the comments to SEBI, to the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs at their respective addresses mentioned herein. All comments must be received by SEBI and/or our Company and/or the Company Secretary and Compliance Officer of our Company and/or the BRLMs in relation to the Offer on or before 5.00 p.m. on the 21" day from the aforesaid date of filing of the DRHP with SEBI.

Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Offer unless they can afford to take the risk of losing their entire investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Offer, For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Offer, including the risks involved. The Equity Shares have not been recommended or approved by SEBI, nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Draft Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to "Risk Factors" on page 40 of the DRHP Any decision to invest in the Equity Shares described in the DRHP may only be taken after a Red Herring Prospectus has been filed with the RoC and must be made solely on the basis of such Red Herring Prospectus. The Equity Shares, when

offered through the Red Herring Prospectus, are proposed to be listed on BSE and NSE. For details of the share capital and capital structure and the names of the signatories to the memorandum and the number of shares subscribed by them of our Company, please see the section titled "Capital Structure" on page 89 of the DRHP. The liability of the members of our Company is limited. For details of the main objects of our Company as contained in the Memorandum of Association, please see the section titled "History and Certain Corporate Matters" on page 227 of the DRHP.

BOOK RUNNING LEAD MANAGERS			REGISTRAR TO THE OFFER	
<b>Dicici</b> Securities	AXIS CAPITAL	<b>IIFL</b> SECURITIES	Emkay	<b>(3)</b>
ICICI Securities Limited ICICI Venture House, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025 Maharashtra, India Telephone: + 91 22 6807 7100 E-mail: awfisipo@icicisecurities.com Investor Grievance E-mail: customercare@icicisecurities.com Website: www.icicisecurities.com Contact Person: Shekher Asnani/ Sumit Singh SEBI Registration No.: INM000011179	Axis Capital Limited  1" Floor, Axis House, C-2, Wadia International Centre, P.B. Marg, Worli, Mumbai - 400 025 Maharashtra, India Telephone: + 91 22 4325 2183 E-mail: awfis.ipo@axiscap.in Investor Grievance E-mail: complaints@axiscap.in Website: www.axiscapital.co.in Contact Person: Pavan Naik SEBI Registration No.: INM000012029	IIFL Securities Limited 24" Floor, One Lodha Place, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013 Maharashtra, India Telephone: +91 22 4646 4728 E-mail: awfis.ipo@iiflcap.com Investor Grievance E-mail: ig.ib@iiflcap.com Website: www.iiflcap.com Contact Person: Pawan Kumar Jain/ Yogesh Malpani SEBI Registration No: INM000010940	Emkay Global Financial Services Limited 7" Floor, The Ruby, Senapati Bapat Marg, Dadar (W), Mumbai - 400 028 Maharashtra, India Telephone: +91 22 6612 1212 E-mail: awfis.ipo@emkayglobal.com Investor Grievance E-mail: ibg@emkayglobal.com Website: www.emkayglobal.com Contact Person: Pranav Nagar / Pooja Sarvankar SEBI Registration No: INM000011229	Bigshare Services Private Limited Office No S6-2, 6" Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai - 400 093, Maharashtra, India Telephone: +91 22 6263 8200 E-mail: ipo@bigshareonline.com Investor Grievance E-mail: investor@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com Contact Person: Jibu John SEBI Registration No: INR000001385

SEBI Registration No.: INM000011179 SEBI Registration No.: INM000012029 SEBI Registration No: INM000010940 All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DRHP.

> For Awfis Space Solutions Limited On behalf of the Board of Directors Amit Kumar Company Secretary and Compliance Officer

> > Adfactors 489

Date: December 22, 2023 AWFIS SPACE SOLUTIONS LIMITED is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and has filed the DRHP with SEBI on December 22, 2023. The DRHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, as well as on the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, on the website of the Company at www.awfis.com and on the websites of the BRLMs, i.e. ICICI Securities Limited, Axis Capital Limited, IIFL Securities Limited and Emkay Global Financial Services Limited at

'Risk Factors' on page 40 of the DRHP. Potential Bidders should not rely on the DRHP filed with SEBI for making any investment decision. This announcement does not constitute an invitation or offer of securities for sale in any jurisdiction. The Equity Shares offered in the Offer have not been, and will not be, registered under the U.S. Securities Act of 1933, as amended ("U.S. Securities Act") and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are only being offered and sold outside the United States in "offshore transactions" as defined in and in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdictions where those offers and sales occur. There will be no offering of securities in the United States.

www.icicisecurities.com, www.axiscapital.co.in, www.iiflcap.com and www.emkayglobal.com, respectively. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see

inancialexp.epapr.in

"Don't get cheated by E-mails / SMSs / Calls promising you money"

Place: New Delhi

Whilst care is taken prior to SHRIRAM FINANCE LIMITED Limited)

(Formerly known as Shriram **Transport Finance Company** 

PUBLIC NOTICE

This is to inform our customers and

SHRIRAM

The Customers are requested to contact the new office premises for their needs. **REGIONAL BUSINESS HEAD** 

Dt.: 23.12.2023 TP Southern Odisha Distribution Ltd. invites tender from eligible vendors for following:

# 'वंदे भारत'मुळे लोकलच्या वेळेत बदल

७ लोकल, १३ लांब पल्ल्याच्या गाड्यांना फटका

कुलदीप घायवट, लोकसत्ता

**मुंबई :** मध्य रेल्वेवर सध्या सीएसएमटी-शिर्डी, सीएसएमटी-सोलापूर व सीएसएमटी - मडगाव अशा तीन वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. तर, नव्या वर्षात मुंबई-जालना 'वंदे भारत' सुरू होत आहे. या गाडीसाठी रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. त्यासाठी १३ रेल्वेगाड्या आणि ७ लोकलच्या वेळा बदलण्याचे नियोजन आहे. परिणामी. मुंबईकरांचा प्रवास आणखी विलंबाने होण्याची चिन्हे आहेत.

मध्य रेल्वेवर दररोज हजारो लोकल फेऱ्या आणि शेकडो लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. एक लोकल विलंबाने धावल्यास, त्याचा परिणाम लोकलच्या वेळापत्रकावर होते. दुसरीकडे प्रवाशांच्या वाढत्या



## मुंबई-जालना वंदे भारत दुपारी १.१० वाजता

सीएसएमटी-जालना वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवार वगळता आठवड्यातील सहा दिवस धावणार आहे. या एक्स्प्रेसला सीएसएमटी, ठाणे, इगतपूरी, नाशिक रोड, मनमाड, अंकई, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे थांबा असेल. सीएसएमटीवरून दपारी १.१० वाजता सुटून जालना येथे रात्री ८.३० वाजता पोहचेल.

🖣 लोकलच्या गर्ढीमुळे प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो. वारंवार लोकल फेन्या वाढवण्याची मागणी करण्यात 💻 येत आहे . मात्र, मध्य रेल्वे प्रशासनाकडून त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही . लोकलचा वक्तशीरपणा पूर्णपणे ढासळला आहे. त्यात नव्या वंद्रे भारतमुळे लोकलच्या वेळेत बदल करणे म्हणजे प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. - नंदुकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी संघटना

गर्दीमुळे वाढीव लोकल फेऱ्या चालवण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. मात्र, या मागणीची अद्याप पूर्तता होऊ शकलेली नाही. मात्र, त्यातच आता रेल्वे मंडळाने मुंबई-जालनादरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस

सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीसाठी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी टिटवाळ्याकडे जाणाऱ्या तीन लोकल, कसारा, आसनगाव, अंबरनाथ आणि बदलापुरकडे जाणाऱ्या प्रत्येक लोकलच्या सेवेत

काही मिनिटांचा बदल केला जाणार आहे. दरम्यान, मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले.

# वर्सोवा पुलाची सुरत-मुंबई मार्गिका वाहतुकीसाठी खुली

लोकसत्ता प्रतिनिधी

वसर्ड: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वर्सीवा पुलाची सुरत-मुंबई मार्गिका सुरू करण्यास विलंब होत असल्याने स्थानिकांनीच ही मार्गिका खुली केली. शुक्रवारी संध्याकाळी स्थानिकांनी एकत्र जमून पुलावरील अडथळे काढले आणि मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मात्र या प्रकाराबाबत अनभिज्ञ होते.

वर्सीवा खाडीवरील जुन्या पुलाच्या शेजारी नवीन वर्सोवा पूल तयार करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे सुरू करण्यात आले आहे. या पुलाची मुंबई -सुरत ही मार्गिका २७ मार्च रोजी खुली करण्यात आली होती. मात्र सुरत-मुंबई मार्गिकेचे काम विविध प्रकारच्या अडचणीमुळे रखडले होते. त्यामुळे दररोज ठाणे, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे

#### विलंबामुळे स्थानिकांचा पुढाकार महामार्ग प्राधिकरण अनिज्ञ

स्थानिकांनी अचानक पुढाकार घेऊन मार्गिका खुली केल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला असली तरी महामार्ग प्राधिकरण मात्र याबाबत अनभिज्ञ होते. मला यासंदर्भात माहिती नाही असे महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प निर्देशक सुहास चिटणीस

नागरिक त्रस्त झाले होते. काम पूर्ण होऊनही पुलाची मुंबईच्या दिशेने जाणारी मार्गिका खुली केली जात नसल्याने अडचणी अधिक वाढत होत्या.

त्यामळे शुक्रवारी संध्याकाळी भूमिपूत्र फाउंडेशन या संघटनेने अचानक पुलावर एकत्र येऊन मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली. यानंतर दुसऱ्या मार्गिकेतून वाहनांची ये-जा सुरू झाली. नाताळच्या सणाच्या सुझ्या सुरू होत असल्याने वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आम्ही ही मार्गिका खुली केल्याचे भूमिपुत्र फाउंडेशनचे अध्यक्ष सुशांत पाटील

# 'मंत्रालय' पतपेढी फसवणूक : २६ जणांवर गुन्हा

लोकसत्ता खास प्रतिनिधी

अपहरण करून

विक्री केलेल्या

बाळाची सुटका

मुंबई: बोरिवली येथील बेघर

दाम्पत्याच्या अपहरण झालेल्या

दोन महिन्यांच्या मुलाचा शोध

घेण्यात रेल्वे पोलिसाँना यश आले

आहे. आरोपींनी या बाळाची विक्री

केली होती. याप्रकरणी पोलिसांनी

एक बेघर दाम्पत्य बोरिवली

रेल्वे स्थानक परिसरात राहते. १७

डिसेंबरला ते स्थानकाला लागन

असलेल्या पदपथकावर झोपलेले

असताना पहाटे त्यांचा दोन

महिन्यांचा मुलगा गायब झाला.

मुलाच्या आईला जाग आल्यानंतर

बाळ जवळ नसल्याचे पाहून ती

हादरलीच. तिने तत्काळ बोरिवली

रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली.

पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा

दाखल करून बाळाचा शोध सुरू

बोरिवली पोलिसांबरोबर गुन्हे

शाखेचे प्रभारी निरीक्षक अरशुद्दीन

शेख यांच्या मार्गदर्शनाखाली

पथकाने अपहरण करणाऱ्याचा

शोध सुरू केला. तांत्रिक बाबी व

खबऱ्यांच्या मदतीने शोध घेत

असताना अपहरणकर्ता जोगेश्वरी

येथे असल्याचे समजले. मग त्याचे

स्थळ गोवंडीत दाखवले. त्यानंतर

तो पुणे रेल्वे स्थानकात असून तो

उत्तर प्रदेशात पळण्याच्या प्रयत्नात

असल्याची माहिती मिळताच पुणे

रेल्वे पोलिसांच्या मदतीने आलम

आब्बास काशीम शेख ऊर्फ राजा

(२२) याला पकडण्यात आले.

राजाची चौकशी केल्यावर त्याने

मलाचे अपहरण केल्याची कबुली

दिली. तसेच सय्यद मेहंदी याच्या

मदतीने त्या बाळाला बदलापूर

येथील आजगावकर दाम्पत्याला

विकल्याचे सांगितले. पोलिसांनी

तेथून बाळाला ताब्यात घेतले.

तिघांना अटक केली.

**मुंबई :** दि महाराष्ट्र मंत्रालय क्रेडिट को. ऑप सोसायटी फसवणकीप्रकरणी २६ जणांविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केलेले आरोपी तत्कालीन संचालक मंडळाशी संबंधित आहेत.

बायोमेटीक हजेरीत हेराफेरी करत ६३ लाखांची फसवणुक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

डोंबिवलीचे रहिवासी असलेले सनदी लेखापाल मोहन शंकर मोहिते (६२) यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवत पोलीस अधिक तपास करत आहे. आरोपानुसार, १ एप्रिल २०२२ ते २५ जुलै २०२२ दरम्यान ही फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या सहकारी संस्थेत कार्यरत असलेले तत्कालीन संचालक मंडळ आणि अन्य आरोपींनी मिळून संस्थेच्या बायोमेट्रिक हजेरी मशीनमध्ये

बनावट नोंदी करून जास्तीच्या कामाचा भत्ता घेतला.

## मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक

लोकसत्ता प्रतिनिधी

**मुंबई :** मध्य रेल्वेवरील माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर बोरिवली-भाईंदर स्थानकांदरम्यान शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल.

• मध्य रेल्वे - मुख्य मार्ग

कुठे : माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी: रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

हार्बर मार्ग

कुठे: पनवेल-वाशी अप, डाऊन मार्गावर कधी: रविवारी सकाळी ११ ते दु. ४.०५ पश्चिम रेल्वे

कुठे: बोरिवली-भाईंदर अप आणि डाऊन धिम्या मार्गावर

कधी: शनिवारी रात्री १२.३५ ते पहाटे ४.३५ वाजेपर्यंत

#### शेवटची खोपोली लोकल रद्द

कर्जत-खोपोली दरम्यानच्या पळसधरी खोपोली अप आणि डाउन मार्गावर २३ ते २८ डिसेंबरदरम्यान मध्य रात्री १.२५ ते पहाटे ४.२५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे खोपोलीहून रात्री १२.३० वाजता सुटणारी व रात्री १२.५५ वाजता कर्जत येथे पोहोचणारी खोपोली-कर्जत लोकल रद्द असणार आहे. रात्री ११.१८ वाजता सटणारी सीएसएमटी - खोपोली लोकल कर्जतपर्यंत चालवण्यात येईल. त्यानंतर कर्जत - खोपोली दरम्यान लोकल ६ दिवसांसाठी बंद राहील.

# मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ



(महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक)

ई-निविदा सूचना

कार्यकारी अभियंता (पश्चिम) विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक ) खोली क्र. ५३७. चौथा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१ (दूरध्वनी क्र. ०२२-६६४०५४३२) हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे/ सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन/ सिपीडब्ल्यूडी/ एमईएस/ मुंबई महानगरपालिका/ सिडको/ रेल्वे/ बीपीटी/ एमआयडीसी/ एम.जे.पी. यांचेकडे नोंदणीकृत ठेकेदारांकडून एकूण ४४ कामांकरिता बी-१ (Percentage Rate) नमुन्यातील ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाइन) निविदा मागवित आहेत. निविदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर http://mahatenders.gov.in उपलब्ध असतील, सदर निविदेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे

अ.क्र.	टप्पा	कालावधी	अ.क्र.	टप्पा	कालावधी
१	निविदा विक्री सुरू	२९.१२.२०२३	२	निविदा विक्री बंद	०५.०१.२०२४
		सकाळी १०.३० वाजता			दुपारी ६.१५ वाजता
3	तांत्रिक बोली	०९.०१.२०२४	8	आर्थिक बोली	११.०१.२०२४
	उघडण्याचा दिनांक	सकाळी १०.३० नंतर		उघडण्याचा दिनांक	सकाळी १०.३० नंतर
				_	

सक्षम प्राधिकारी यांनी एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्वीकारली जाणार नाही.

टीप: १. विस्तृत ई-निविदा सूचना उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

टीप: २. निविदा सुचनेबाबत शुद्धिपत्रक/ बदल असल्यास फक्त संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील.

म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था CPRO/A/900

कार्यकारी अभियंता (प.), मुं. झो. सु. मंडळ, मुंबई

# मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ



(महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे घटक)

ई-निविदा सूचना

कार्यकारी अभियंता (पश्चिम) विभाग, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा घटक) खोली क्र. ५३७, चौथा मजला, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१ (दूरध्वनी क्र. ०२२-६६४०५४३२) हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे/ सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन/ सिपीडब्ल्यूडी/ एमईएस/ मुंबई महानगरपालिका/ सिडको/ रेल्वे/ बीपीटी/ एमआयडीसी/ एम.जे.पी. यांचेकडे नोंदणीकृत ठेकेदारांकडून एकूण ४४ कामाकरिता बी-१ (Percentage Rate) नमुन्यातील ई-निविदा प्रणालीद्वारे (ऑनलाइन) निविदा मागवित आहेत. निविदा कागदपत्र शासनाच्या संकेतस्थळावर <a href="https://mahatenders.gov.in">https://mahatenders.gov.in</a> उपलब्ध असतील, सदर निविदेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे

	अ.क्र.	टप्पा	कालावधी	अ.क्र.	टप्पा	कालावधी
	१	निविदा विक्री सुरू	२७.१२.२०२३	२	निविदा विक्री बंद	०३.०१.२०२४
			सकाळी १०.३० वाजता			दुपारी ६.१५ वाजता
	ş	तांत्रिक बोली	०५.०१.२०२४	8	आर्थिक बोली	०९.०१.२०२४
		उघडण्याचा दिनांक	सकाळी १०.३० नंतर		उघडण्याचा दिनांक	सकाळी १०.३० नंतर
ľ					•	

सक्षम प्राधिकारी यांनी एक किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार राख्नन ठेवला आहे. अट असलेली निविदा स्वीकारली जाणार नाही.

टीप: १. विस्तृत ई-निविदा सूचना उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध असेल.

टीप: २. निविदा सुचनेबाबत शुद्धिपत्रक/ बदल असल्यास फक्त संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील. म्हाडा - गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था

**CPRO/A/896** 

कार्यकारी अभियंता (प.), मुं. झो. सु. मंडळ, मुंबई

कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, अहमदनगर

जाहीर ई-निविदा सुचना क्रमांक अ.नगर - 14/2023-2024

अहमदनगर जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना-II (2022-23) आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत रस्ते दर्जोन्नती व ५ वर्ष देखभाल व दुरूस्तीच्या १ पॅकेजेसची २ काम एकूण अंदाजित किंमत रक्कम रू. ९८०.०५ लक्ष ई-निविदा मागविण्यात येत आहेत

सदर कामांची ई-निविदा https://www.mahatenders.gov.in या वेबसाईटवर दि. 21/12/2023 पासुन उपलब्ध होईल.

ई-निविदा सुचना क्र.	एकुण कामे	एकत्रित अंदाजित किंमत
14/2023-2024	२ कामे	रू. 980.05 लक्ष
		0 .

(प्र.गं.येळाई) कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, अहमदनगर



अहमदनगर जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना-II (2022-23) आशियाई विकास बँक (ADB) अंतर्गत रस्ते दर्जोन्नती व ५ वर्ष देखभाल व दुरूस्तीच्या २ पॅकेजेसची ४ कामे एकूण अंदाजित किंमत रक्कम रू. १२५०.३१ लक्ष ई-निविदा

सदर कामांची ई-निविदा https://www.mahatenders.gov.in या वेबसाईटवर दि. 22/12/2023 पासुन उपलब्ध होईल.

ई-निविदा सुचना क्र.	एकुण कामे	एकत्रित अंदाजित किंमत
15/2023-2024	४ कामे	रू. १२५०.३१ लक्ष

(प्र.गं.येळार्ड) कार्यकारी अभियंता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, अहमदनगर

# बुहर्न्सुंबई महानगरपालिका

सार्वजनिक आरोग्य खाते/कीटकनाशक विभाग, कीटक नियंत्रण अधिकारी 'बी' विभाग कीटक नियंत्रण अधिकारी, एम.सी.जी.एम. बी विभाग कार्यालय, रूम नं. १२, पहिला मजला, बाबुला टॅंक क्रॉस रोड, मुंबई-४०० ००९. दूरध्वनी क्रमांक (कार्या.) : ०२२ २३०८१४७१

विस्तारीत क्र. : १२७ E-mail: pco.b@mcgm.gov.in क्रमांक : कीनिअ/बी/५८४/एस आर. दिनांक : २२.१२.२०२३

सूचनापत्र कीटक नियंत्रण अधिकारी बी विभाग येथे बांधकामाच्या ठिकाणी

अळीनाशक फवारणीकरिता **पाच (०५) महिन्यांच्या (११९ दिवस**) कालावधीसाठी आवश्यक स्वयंसेवक उपलब्ध करून घेण्यासाठी नोंदणीकृत सहकारी/ बेरोजगार सेवा सहकारी संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्याबाबत संकेतस्थळावर सूचनापत्र देण्यात येत आहे. इच्छुक संस्थांनी याबाबतचा तपशील अर्ज व इच्छापत्राच्या नमुन्यासाठी http://portal.mcgm.gov.in य संकेतस्थळावर अथवा कीटक नियंत्रण बी विभाग कार्यालय (कार्यालयीन पत्ता कीटक नियंत्रण अधिकारी, एम.सी.जी.एम. बी विभाग कार्यालय, रूम नं १२, पहिला मजला, बाबुला टॅंक क्रॉस रोड, मुंबई-४०० ००९. दूरध्वनी क्रमांक (कार्यालय): ०२२ २३०८१४७१ विस्तारीत क्र.: १२७ E-mail: pco.b@mcgm.gov.in येथे संपर्क साधावा.)

संस्थेने कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कीटक नियंत्रण अधिकारी बी विभाग कार्यालयात अर्ज करण्याची अंतिम तारीख ३०.१२.२०२३ रोजी दुपारी

पीआरओ/२३६८/एडीव्ही/२०२३-२

एसएमएफनी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड

सहाय्यक आयक्त, बी विभाग

एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (पूर्वाश्रमीची फुलर्टन इंडिया क्रेडिट कंपनी लि.) यांच्या निष्क्रिय मत्तांच्या विक्रीकरिता प्रति बोल्यांसाठी आवाहन

एसएमएफजी इंडिया केडिट कंपनी लिमिटेड (पर्वाश्रमीची फलर्टन इंडिया केडिट कं. लि. (एसएमआयसीसी), विवक्षित निष्क्रिय मत्ता विक इच्छितात ज्यांचे तपशील अधिक सविस्तरपणे खाली नमद केले आहेत **(प्रस्तावित विकी)** एसएमआयसीसी आता भारतीय रिझर्व्ह बँकेच्या विद्यमान मार्गदर्शक सर्त्रांनसार त्यांच्या पुस्तकांमधील विवक्षित निष्क्रिय मत्तांच्या विक्रीसाठी एआरसीज/ बँका/ पात्र एनबीएफसीज आणि पात्र वित्तीय संस्था यांच्याकडून (इच्छूक पक्षकार) प्रति बोल्या **(प्रति बोल्या)** मागवित आहेत. पात्र इच्छूक पक्षकार www.smfgindiacredit.com (Public Notice) मध्ये एसएमआयसीसीच्या वेबसाइटमधून सविस्तर

प्रस्तावित विक्री, 'जसे आहे जेथे आहे', जसे आहे जे आहे, तेथे जे काही आहे आणि विना सहाय्य तत्त्वावर होईल व खाली नमूद केलेल्या किमतीला **(राखीव किंमत/ पायाभूत बोली)** एसएमआयसीसीकडे आलेल्या विद्यमान प्रस्तावावर आधारित, स्विस चॅलेंज मेथडनुसार इलेक्ट्रॉनिक बोली प्रक्रियेच्या स्वरुपात संचालित करण्यात येत आहे. कपया नोंद घ्यावी की. प्रस्तावित विक्री ही प्रतिबोली प्रक्रियेच्या निष्पत्तीसापेक्ष एसएमआयसीसीच्या सक्षम प्राधिकाऱ्यांद्वारा अंतिम मंजरीसापेक्ष राहील. २९ ऑक्टोबर २०२२ ग्रेजी अप्रवीत किंगत/ गामाध्यत । गामाध्यत विकीनमा पार्टी

नुसार एकूण देय रक्कम	बोली (रु. कोटीत)	प्रस्ताावत विक्राच्या शता
अदमासे रु. ३९६,६१,००,०००/- (रुपये तीनशे शहाण्णव कोटी एकसष्ट लाख)	रु. २९,००,००,०००/- (रुपये एकोणतीस कोटी फक्त)	जाहीर सूचनेच्या परिशिष्ट ए नुसार नमूद केलेल्या अटी आणि शर्तीनुसार

स्विस चॅलेंज मेथड नुसार इलेक्ट्रॉनिक बोल्या/ ई-बोल्या, २७ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते दुपारी **१ वाजण्याच्या दरम्यान (भारतीय प्रमाण वेळेनुसार) संचालित करण्यात येतील.** कृपया नोंद घ्या निष्क्रिय मत्तांचा लिलाव एसएमआयसीसीच्या एकमेव स्वेच्छाधिकारात मत्तांचा एकच गट आणि/ अथवा स्वतंत्र मत्ता म्हणन करण्यात येईल, इच्छक पक्षकारांनी त्यांच्या प्राधिकत अधिकाऱ्यांची नावे त्यांच्या संपर्काच्या तपशिलांसह द्यावी लागतील, इच्छक पक्षकारांच्या प्रतिनिधींची नावे आणि संपर्काचे तपशील. एसएमआयसीसी यांच्याकडे पढील ई-मेल आयडीवर पाठवावेत : yuvaraj.selvaraj@smfgindia.com ई-बोली लावण्याची पद्धत https://smfgindia.auctiontiger.net मध्ये स्वतंत्रपणे देण्यात येईल. जी एसएमआयसीसी यांनी ई-लिलाव पार पाडण्यासाठी नियुक्त केली आहे.

एसएमएफजी इंडिया क्रेडिट कंपनी लिमिटेड (पूर्वाश्रमीची फुलर्टन इंडिया क्रेडिट कं. लि.)



#### कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड

सीआवएन : एल४०२००एमएच१९९४पीएलसी०७९७६६ नॉदणीकृत कार्यालय : ७०१, शिवाई फाझा प्रीमायसेस कीहासी लि., प्लॉट नं. ७९, मरोळ इंडस्टिंग्ल हस्टेट, महालक्षी हॉटिलग्वल, अधेरी पूर्व, मुंडस्, महाराष्ट्र-४०००५९ ३४ए, कॉन्फिडन्स टॉवर, सेन्ट्रल बाजार रोड, रामदास पेठ, नागपूर-४४००१०, **कॉर्पोरेट कार्यालय :** ३४ए, कॉन्भिङ-स टॉवर, सेन्ट्रल बाजार रोड, रामदास पेठ, नागपुर-४४० ०१०, दू**रव्यनी क्र.** : ८९५६२ ७६७३९ **ई-मेल : cs**@confidencegroup.co - वे**बसाइट : www.confidencegroup.c**o

सूचना

कंपनीच्या भागधारकांचे लक्ष वेधण्यासाठी २६ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेचे शुद्धिपत्र कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड यांच्या भागधारकांना विनंती करण्यात वेते की, मंगळवार, २६ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात येणाऱ्या दी कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडियाच्या विशेष सर्वसाधारण सभेच्या सूचनेसंबंधी व त्यावावत जी ०१ डिसेंबर २०२३ रोजी व १५ डिसेंबर २०२३ रोजी जारी केलेले सूचनेचे शृद्धिपत्र भागधारकांना इं-मेल करण्यात आले होते येथे खाली देण्यात आलेल्या दरुस्तीची नोंद घ्यावी.

२. बाब क्र. १ मध्ये इंजीएमच्या सूचनेच्या स्पष्टीकरणात्मक विवरणाचा मुद्रा क्र. (ए.) म्हणजेच प्रेफरीत्शवल इश्यूझा हश्यूचा उद्देशः कंपनीच्या दीर्घमुदती अर्थपुरावठ्याच्या गराजा वाढविणे जसे खेळल्या भांडवलाच्या आवश्यकतेची पूर्वत करणे, एल्प्रीजी बल्क मार्केटिंग, ऑटो एल्प्रीजी मार्केटिंग, पॅक्ड सिल्डेंडर सेगमेन्ट, सीएनजी सेगमेन्ट, बॉटिलंग सेगमेन् गांच्या कॅपेक्स गरजेसह व्यवसायाच्या विस्ताराला पुष्टी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी**ऐवजी खालीलप्र** 

१९) प्रेमर्रान्त्रायल इस्युद्धारा इस्यूचा उद्देश : प्रस्तावित प्रेफरन्त्रायल इस्यूचा उद्देश आहे कंपनीच्या दीघंमुदती अर्थसहाय्याच राजा भागविण्यासाठी निर्धीचा उपयोग करणे जसे कॅपेक्स ते ऑटो एलपीजी सेगमेन्ट, पॅक एलपीजी सिलेंडर सेगमेन् ग्रीएनजी सेगमेन्ट बांसह व्यवसाय विस्ताराला पुष्टी देणे आणि सर्वसाधारण कर्पिरेट गरजांसाठी. निर्धाच्या वापराचे तपरी। व्रालीलप्रमाणे आहेत :

०१	ऑटो एलपीजी सेगमेन्टमध्ये	७५.००	१ वर्षात			
०२	सीएनजी सेगमेन्टमध्ये	७५.००	१ वर्षात			
ο 3	पॅक एलपीजी सिलेंडर सेगमेन्टमध्ये	૭५.००	१ वर्षात			
०४	सर्वसाधारण कॉर्पोरेट गरजा	२५.११	१ वर्षात			
	एकूण २५०.११					
बाब क्र. १ मध्ये ईजीएमच्या सूचनेच्या स्पष्टीकरणात्मक विवरणाचा मुद्दा क्र. i) परिच्छेद ३ मध्ये म्हणजेच ''सेबी						

आयसीडीआर रेखुलेशन्सच्या लागु उपवंधांच्या बावतीत 'समभाग ज्या किमतीला इश्यु केले जाऊ शकतात अशी किमा कॅमत प्रति समभाग भारतीय रुपये ८८.६० ( अट्ट्याऐंशी रुपये आणि साठ पैसे) अशी गणण्यात येते, पुढीलपेक्षा उच्चत असल्यामुळे 'ऐवजी ''सेबी आयसीडीआर रेखुलेशन्सच्या लागु उपवंधांच्या बाबतीत, ज्या किमतीला समभाग इश्यु केत जाऊ शकतात अशी किमान किंमत प्रति समभाग भारतीय रुपये ८८.५४ (अट्टुग्राऐंशी रुपये आणि चोपन्न पैसे) अशी णण्यात येते, पुढीलपेक्षा उच्चतर असल्यामुळे'' **असे वाचण्यात यावे.** ानानात वर्त, उडारुका उपनार जारा बायुक्त जैसे नायप्यता यात्र. ३. बाव क. १ मध्ये इंजीएसच्या यूचनेच्या स्पष्टीकरणात्मक विवरणाचा मुद्दा क. i)ए)मध्ये म्हणजेच ए) ''संबंधि तारखेच्या लगोलग् अगोदर मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजमध्ये उद्धृत केलेली संबंधित समभागांची ९० ट्रेडिंग दिवसांच्य

ामाणावर मोजलेली सरासरी किंमत म्हणजेच प्रति समभाग भारतीय रुपये ८८.५४''ऐवजी ''संबंधित तारखेच्या लगोल गोदरच्या तारखेला मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजमध्ये उद्धृत केलेली संबंधित समभागांची ९० ट्रेडिंग दिवसांच्या प्रमाणाव मोजलेली सरासरी किंमत म्हणजेच प्रति समभाग भारतीय रुपये ८६.८०'' **असे वाचण्यात यावे** s. बाब क्र. १ मध्ये इंजीएमच्या सूचनेच्या स्पष्टीकरणात्मक विवरणाचा मुद्ध क्र. i)बी)मध्ये म्हणजेच बी) संबंधित nरखेच्या लगोलग अगोदरच्या तारखेला मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजमध्ये उद्धृत केलेल्या संबंधित समभागांची १० ट्रेडिंग

देवसांच्या प्रमाणावर मोजलेली सरासरी किंमत म्हणजेच प्रति समभाग भारतीय रुपये ८६.८०''ऐवजी ''संबंधित तारखेच्य गोलग अगोदरच्या तारखेला मान्यताप्राप्त स्टॉक एक्स्चेंजमध्ये उद्धृत केलेल्या समभागांची १० ट्रेंडिंग दिवसांच्या प्रमाणाव गेजलेली सरासरी किंमत म्हणजेच प्रति समभाग भारतीय रुपये ८८.५४'' **असे वाचण्यात यावे.** १५ डिसेंबर २०२३ रोजी जारी केलेल्या शुद्धिपत्रावर २२ डिसेंबर २०२३ दिनांकित हे शुद्धिपत्र चालु होईल

**OSBI** 

नेटवर्किंग व कम्यूनिकेशन विभाग, भारतीय स्टेट बँक, ग्लोबल आयटी– सेंटर सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४००६१४

पया भारतीय स्टेट बॅंकेच्या ७००० शाखा आणि ४ डेटा केंद्रांसाठी सॉफ्टवेअर डिफाइंड W (SDWAN) सोल्यूशनच्या खरेदीसाठी दि. २२.११.२०२३ रोजीचे आरएफपी क्र. SBI/GITC NW&C/२०२३—२४/१०६५ पहावे. दिनांक २२.१२.२०२३ रोजीचे उपस्थित केलेल्या प्रश्नां-ाँक प्रतिसाद आणि शुध्दीपत्रक – २ बँकेच्या <u>https://www.sbi.co.in</u> किंव https://bank.sbi वेबसाईटवर प्रोक्युअरमेंट न्यूज विभागांतर्गत किंव एजन्सीच्या https://etender.sbi/SBI/ या पोर्टलवर पहाता येऊ शकेल. स्वाक्षरी / - उप महाप्रबंधक

**MAHA**TRANSO

**देनांक:** २३.१२.२०२३

#### **SRM E-TENDER** NOTICE No. 08 / 2023-2024

(नेटवर्किंग आणि कम्युनिकेशन विभाग)

The Superintending Engineer (Civil) EHV CCCM Circle, Airoli on behalf or MSETCL (the employer) hereby invites SRM E-tender mentioned below from egistered contractors of appropriate class with central or State Govt. /Semi Govt. Department and also registered under M.S.E.T.C.L.'s SRM E-Tender registration system on Mahatransco SRM E-Tendering Website. Sr. No. RFx No. Name of work

Development of garden by landscaping, providing children playing equipment, open gym & jogging tracks at MSETCL complex, Airoli Navi Mumbai.

For further details visit our Website https://srmetender.mahatransco.in

(Guest User) Contact Person: Executive Engineer (Admin): Phone No

(022)-27601622/Mob. No.+917888089900 Superintending Engineer (Civil),

प्रगत संगणन विकास केंद्र

जाहि. क्र. पुणे/ कॉन्स/०२/२०२३ सोसायटी, भारत सरकार, जी राष्ट्रीय महत्त्वाच्या विविध संशोधन व विकास कार्यात कार्यशील आहे, खालीलनुस अनुभवी व अर्हताग्राप्त च्यावसायिकांची आवश्यकता आहे.

वरिष्ठ सल्लागार/सल्लागार ( पूर्ण वेळ⁄अर्ध वेळ)

• क्वांटम की डिस्ट्रिब्युशन (क्यूकेडी)

• क्वांटम इन्फर्मेशन अँड क्वांटम कम्यनिकेशन

 सोल्यञ्चन आर्किटेक्ट-एन्टरपाईज ॲप्लीकेञ्चन • सर्व्हर⁄ स्टोरेज सिस्टम ॲडमिन

 सेफ सिटी रमार्ट सिटी मॅनेजमेंट - एमडीडीएस⁄ एज्युकेशन

लर्निंग अँड एक्झामिनेशन/ एज्युकेशन डेटाबेस डेव्हलप • कम्युनिकेशन अँड सिक्युरिटी

• कॉम्प्युटेशनल लॉजिस्टिक्स

• टेक्निकल हेल्पडेस्क

दिनांक : ०२ जानेवारी, २०२४ सी-डीएसी इन्नोव्हेशन पार्क ३४, बी/१, पंचवटी, पाषाण, पुणे-४११००८

वॉक-इन-इंटरव्ह्यू


ऑनलाइन अर्ज \* मागविण्यात आले आहेत \* जे ०२ जानेवारी, २०२४ रोजी वॉक-इन-इंटरव्ह्यकरिता हजर राहू शकत गहीत, ते ऑनलाईन अर्ज करू<sup>ँ</sup> शकतील अर्ज कसा करावा : स्वारस्य असलेले अर्जदार सविस्तर अधिसूचनेकरित www.cdac.in यावर "करिअर्स

नोंद : या संबंधित परकपत्रे

२०२४ (सायं. ०६:०० वा.) रोजी

किंवा तत्पूर्वी ऑनलाईन अर्ज करावा

केवल सी-डीएसी'च्या वेबसाइटवर



प्रशासकीय इमारत, ९वा मजला, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१. E-mail Id: deomsd14@gmail.com

**क्र.** निवडणूक/मुंउजि/का-५ड/हमाल/निविदा/२०२३, दिनांक : २२.१२.२०२३

-: ई-निविदा सूचना :-आगामी सार्वित्रक लोकसभा/ विधानसभा निवडणूक-२०२४ करिता संपूर्ण

प्रक्रियेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय (मुख्यालय) तसेच जिल्ह्यातील EVM/VVPAT गोडाऊन व २६-विधानसभा मतदारसंघ अथवा जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी आदेश देतील त्या ठिकाणी हमाल पुरवठा <sub>रि</sub>प्याकरिता ई-निविदा प्रणालीद्वारे निविदा मागवीत आहेत.

सदर ई-निविदा <u>www.mahatenders.gov.in</u> या संकेतस्थळावर

कामाचे नाव : मुंबई उपनगर जिल्हा- अभिकर्त्यांकड्न हमाल पुरवठा

निविदाबाबत आवश्यक बाबी :

१) सदर कामासंदर्भातील आवश्यक अटी व शर्ती तसेच निविदा दाखल करण्याचे वेळापत्रक इत्यादी माहिती <u>www.mahatenders.gov.in</u> या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

२) निविदेत भाग घेण्यासाठी निविदाकारांनी क्लास III डिजिटल सिग्नेचर वापर करून वर नमूद केलेल्या संकेतस्थळावर स्वतः नावनोंदणी करून घ्यावी.

सही/-××× (डॉ. राजेंद्र ब. भोसले) जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी डीजीआयपीआर/२०२३-२४/५९७३ मुंबई उपनगर जिल्हा

SICOM LIMITED

नोंदणीकत कार्यालय: सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, बिल्डिंग नं. ४, गरू हरगोविंदजी रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३. दूरध्वनी : ०२२-६६५७२७००, वेबसाइट : www.sicomindia.con

परिशिष्ट IV (नियम ८(१))

दी सिक्युरिटायजेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट (ॲक्ट), २००२ ज्याअर्थी, **सिकॉम लिमिटेड**चे प्राधिकत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांनी दी सिक्यरिटायजेशन

ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यरिटी इंटरेस्ट ( ॲक्ट) २००२ नुसार आणि दी सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ सोबत वाचावयाच्या कलम १३(२)अंतर्गत देण्यात आलेल्या अधिकारांची अंमलबजावणी करताना ११ जानेवारी २०१९ दिनांकित डिमांड नोटिस निर्गमित करून कर्जदार/ गहाणकर्ता कंपनी नामशः **बेकर टेक्निकल सर्व्हिसेस णा लि** / हमीटार व गहाणकर्ता यांना कर्जटार/ गहाणकर्ता कंपनीला कर्जाऊ टिलेल्या व अगीम रक्मेवर संमत दराने त्यावरील पुढील व्याजासह ३१ डिसेंबर २०१८ रोजी नुसार **रु. ७,२०,३२,५३१/- (रुपये सात कोटी वीस लाख बत्तीस हजार पाचशे एकतीस फक्त)** असलेल्या डिमांड नोटिसमध्ये नमद केलेल्या रकमेची परतफेड. उक्त सचना मिळावयाच्या तारखेपासन ६० दिवसात करण्यात फर्माविले कर्जदार/ गहाणकर्ता कंपनी/ हमीदार व गहाणकर्ते यांनी रकमेची परतफेड न केल्यामुळे कर्जदार ाहाणकर्ता कंपनी/ हमीदार व गहाणकर्ते यांना आणि सामान्यतः जनतेला याद्वारे सुचना देण्यात येते की उक्त नियमांच्या नियम ९ सोबत वाचावयाच्या उक्त अधिनियमाच्या कलम १३(४) <sup>ँ</sup>अंतर्गत त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांची अंमलबजावणी करताना आणि १.११.२०२३ दिनांकित रिट ऑफ कमिशन व प्रकरण क्र. ७४९/एसए/२०१९ मध्ये ॲडिशनल चीफ मेटोपोलिटन मॅजिस्टेट नाइन्टीन्थ कोर्ट एक्स्प्लनेड मंबईद्वारा पारित ०२.०९.२०२३ दिनांकित आदेश यांचे अनपालन करताना १९ डिसेंबर २०२३ रोजी . |थील निम्नवर्णित मालमत्तेचा **वास्तविक ताबा** निम्नस्वाक्षरीकारांना मिळाला आहे/ त्यांनी घेतला आहे वेशेषतः कर्जदार/ गहाणकर्ता कंपनी, गहाणकर्ते व हमीदार यांना आणि सामान्यतः जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, या मालमत्तेचा खरेदी विक्री व्यवहार करू नये व या मालमत्तेचा कोणताही खरेदी विक्री त्र्यवहार **३१ डिसेंबर २०२३ रोजी नुसार रु. २०,६७,०८,०३६**/– आणि त्यावरील पुढील व्याज अशा रकमेसाठी सिकॉम लिमिटेडच्या भारासापेक्ष राहील.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

१ ) बेकर टेक्निकल सर्व्हिसेस प्रा. लि. यांनी गहाण ठेवलेल्या, बहन्मंबई महानगर पालिकेच्या हिंदतील तालका वांद्रे, जिल्हा व नोंदणी उप जिल्हा मंबई महानगर अंतर्गत १५वा रस्ता, वांद्रे (पश्चिम) मुंबई ४०००५० येथील प्लॉट नं. ९६बी, सीएस नं. एफ/४५४/बी धारण करणाऱ्या जिमनीच्या -भूखंडावर बांधलेल्या ''नारंग मॅनॉर'' म्हणून ज्ञात बिल्डिंगच्या संपूर्ण पहिल्या मजल्यावरील २००० चौ.फूट चटई क्षेत्रासमकक्ष ३३०० चौ.फूट किंवा आसपास विक्रीक्षम क्षेत्रफळाची सदिनका असलेल्या सर्व जागा ) सुनिता डी. नारंग यांनी गहाण ठेवलेल्या, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दितील, तालुका वांद्रे,

जिल्हा व नोंदणी उपजिल्हा मुंबई महानगर अंतर्गत १५वा रस्ता, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०००५० येथील प्लॉट नं. ९६ बी. सीएस नं. एफ/४५४/बी धारण करणाऱ्या जमिनीच्या भखंडावर बांधलेल्या ''नारंग मॅनॉर''म्हणून ज्ञात इमारतीच्या संपूर्ण पाचव्या मजल्यावरील १३०० चौ.फूट चटई क्षेत्र ४०० चौ.फूट चटई क्षेत्राची टेरेस मिळून एकूण १७०० चौ.फूट चटई क्षेत्र समकक्ष ३००० चौ.फूट किंवा आसपास विक्रीक्षम क्षेत्रफळाची सदनिका असलेल्या सर्व जागा. ) दिलीप नारंग यांनी गहाण ठेवलेल्या, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दितील तालुका वांद्रे, जिल्हा व

नोंदणी उपजिल्हा मुंबई उपनगर अंतर्गत १५वा रस्ता, वांद्रे (पश्चिम), मुंबई ४०००५० येथील भूखंड क्र. ९६बी, सीएस नं. एफ/४५४/बी धारण करणाऱ्या जिमनीच्या भृखंडावर बांधलेल्या ''नारंग मॅनॉर'' म्हणन जात इमारतीच्या संपूर्ण सहाव्या मजल्यावरील १२०० चौ.फट चटर्ड क्षेत्र समकक्ष २००० चौ.फूट किंवा आसपास विक्रीक्षम क्षेत्र असलेली सदिनका असलेल्या सर्व जागा.

(सिकॉम लिमिटेड)





